

आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करून ठेवण्याबाबतची कार्यपध्दती...

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन परिपत्रक क्र.आस्था-२००३/प्र.क्र.९३/का.१५
मंत्रालय विस्तार, मुंबई-३२.
दिनांक : १५ मार्च, २००४.

- वाचा : १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.सीएफआर-१२९५/प्र.क्र.३६/९५/१३, दिनांक १ फेब्रुवारी, १९९६.
- २) शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग क्र.गोपअ-१००२/प्र.क्र.९/का.१५, दिनांक २० फेब्रुवारी, २००२.
- ३) शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग, क्र. आस्था-२००३/प्र.क्र.९३/का.१५, दिनांक ११ फेब्रुवारी, २००४.


शासन परिपत्रक : शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांचे वार्षिक गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करून ठेवण्याबाबत वर अ.क्र.१ येथे नमुद केलेल्या शासन निर्णयान्वये कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे. सदर कार्यपध्दती व त्याद्वारे दिलेल्या सूचना आदिवासी विकास विभागाची क्षेत्रीय रचना विचारात घेऊन क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिण्याबाबत प्रथम दिनांक २०.२.२००२ रोजीच्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यामध्ये राहिलेल्या त्रुटी निदर्शनास आल्यामुळे नंतर दिनांक ११.२.२००४ रोजीच्या परिपत्रकान्वये सुधारीत सूचना देण्यात आल्या आहेत.

२. तथापि गोपनीय अभिलेखाचे महत्त्व व उपयुक्तता लक्षात घेता शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाचे मूल्यमापन योग्य प्रकारे व विहित वेळेत पूर्ण व्हावे तसेच प्रतिवेदन अधिकारी, पुर्विलोकन अधिकारी आणि स्विकृत अधिकारी याबाबत कोणताही संभ्रम अथवा उणीव राहू नये म्हणून परिपूर्ण व एकत्रित स्वरूपातील सुधारीत सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार आता आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयातील अधिकार्यांची गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करून ठेवणे याबाबत

यापुर्वी काढण्यात आलेले आदेश अधिग्रहीत करून सुधारीत व एकत्रित स्वरूपातील सूचना त्या सोबतच्या विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे देण्यात येत आहे.

३. ज्या पदधारकांच्या गोपनीय अहवालाच्या बाबतीत प्रधान सचिव हे स्विकृती प्राधिकारी राहतील त्यानुसार पुर्नविलोकन झालेले गोपनीय अहवाल स्विकृतीसाठी सादर केले जातील याची कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.


(दु. र. चंद्रिकापूर)
अवर सचिव

प्रति.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/नागपूर/अमरावती

उपसंचालक, अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर

कार्यासन अधिकारी, का.१०, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रत.

ना.मंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव

मा.राज्यमंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव

मा.प्रधान सचिव (आ. वि.)यांचे स्वीय सहाय्यक

मा.उप सचिव (श्री.गार्वात), आदिवासी विकास विभाग.

निवड नस्ती, का.१५, आदिवासी विकास विभाग

शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग, कर्णाट, दिनांक १५/०३/२००६ चे सहायत्र.
 आस्था/००३/प्र.क्र.०३/का.१५, दिनांक १५/०३/२००६ चे सहायत्र.
 निघरण पत्र

अ.क्र.	पदनाम	गांधीनिय अहवाल लिहिणाऱ्या अधिकार्याचा दुहा	पुनर्गिळोबन करणाऱ्या अधिकार्याचा दुहा	विकारणाऱ्या अधिकार्याचा दुहा	जतन करून ठेवणारे कार्यालय	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७
३	आयुक्त, (भा.प्र.मे.) आदिवासी विकास	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	मुख्यसचिव, मद्रास राज्य.		सामान्य प्रशासन विभाग	शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. सी.पी.एल.१०००/प्र.क्र.३१६/२०००/दहा, दि. २६.०.२००० मधील तरतुदीच्या अधिन राहून.
२	आयुक्त, (भा.प्र.मे.) आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	मुख्यसचिव, मद्रास राज्य.		सामान्य प्रशासन विभाग	"
३	अपर आयुक्त (भा.प्र.मे.) आदिवासी विकास	आयुक्त, आदिवासी विकास	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग		सामान्य प्रशासन विभाग	
४	अपर आयुक्त, (भा.प्र.मे.) आदिवासी विकास	आयुक्त, आदिवासी विकास	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग		महसूल व वन विभाग	
५	अपर आयुक्त (राज्यसेवा)	आयुक्त, आदिवासी विकास	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग		आदिवासी विकास विभाग	
६	सदर आयुक्त (जायकात्म्य)	आयुक्त, आदिवासी विकास	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग		आदिवासी विकास विभाग	
७	सह संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था.	आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था.	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग		आदिवासी विकास विभाग	
८	उप आयुक्त (आयुक्तालय)	आयुक्त, आदिवासी विकास	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग		आदिवासी विकास विभाग	

१	२	३	४	५	६	७
१	उप आयुक्त (अपर आयुक्त कार्यालय)	अपर आयुक्त	आयुक्त, आदिवासी विकास	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	आदिवासी विकास विभाग	
१०	उप संचालक (सि)	सड़ पंचालक (पुणे, औरंगाबाद येथील पदाकरीता) व संबधित अपर आयुक्त, आदिवासी विकास (दाणे, नाशिक, अमरावती, नागपूर येथील पदाकरीता.)	आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था.	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	आदिवासी विकास विभाग	
११	उप संचालक (एड्युकेअ)	सड़ पंचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था.	आयुक्त, आदिवासी विकास	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	संचालक, उर्थ व सांख्यिकी संचालनालय	
१२	उप आयुक्त (लेखा)	आयुक्त, आदिवासी विकास	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	प्रधान सचिव, विन विभाग	संचालक, लेखा व कोषागारे	
१३	शिक्षण उप संचालक	आयुक्त, आदिवासी विकास	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	राज्य, शालेय शिक्षण विभाग	भारतीय शिक्षण विभाग	
१४	महायुक्त आयुक्त (आयुक्तालय)	उप आयुक्त/गृह आयुक्त, आदिवासी विकास	आयुक्त, आदिवासी विकास	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	आदिवासी विकास विभाग	
१५	महायुक्त आयुक्त (अपर आयुक्त कार्यालय)	अपर आयुक्त, आदिवासी विकास	आयुक्त, आदिवासी विकास	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	आदिवासी विकास विभाग	
१६	वरिष्ठ संशोधन अधिकारी, प्रमाणपत्र तपासणी समिती.	उप संचालक (संशोधन)	सह-संचालक (पुणे व औरंगाबाद येथील पदाकरीता) व संबधित अपर आयुक्त, आदिवासी विकास (दाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथील पदाकरीता)	आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था	आदिवासी विकास विभाग	
१७	महायुक्त आयुक्त, (म.यु.नं.) अपर आयुक्त कार्यालय	अपर आयुक्त, आदिवासी विकास	आयुक्त, आदिवासी विकास	संचालक, लेखा व कोषागारे	संचालक, लेखा व कोषागारे.	

१	२	३	४	५	६	७
१८	सहायक शिक्षण मंचालक	अपर आयुक्त, आदिवासी विकास	आयुक्त, आदिवासी विकास	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	शास्त्रिय शिक्षण विभाग	
१९	वरिष्ठ संशोधन अधिकारी, अपर आयुक्त कार्यालय	उप आयुक्त.	अपर आयुक्त, आदिवासी विकास	आयुक्त, आदिवासी विकास	संचालक, अर्थ व सांख्यिकी.	
२०	निधि अधिकारी	सहसंचालक (पुणे व औसाबाद येथील पदाकरीता) व अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर (नागपूर येथील पदाकरीता)	आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	आदिवासी विकास विभाग	
२१	पोलीस उप अधीक्षक	औसाबाद येथील पदाकरीता) व संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास (ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथील पदाकरीता)	आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	गृह विभाग.	
२२	प्रमुख अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प. (ग्रामी-१,२)	अपर आयुक्त, आदिवासी विकास	आयुक्त, आदिवासी विकास	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	आदिवासी विकास विभाग	प्रतिनिधित्व क्षेत्र असलेल्या प्रकल्प अधिकार्याचे गोपनीय अहवाल संबंधित प्रशासकीय विभागास त्रतन करणेसाठी पाठविण्यात यावेत.
२३	पोलीस निरीक्षक	पोलीस उपअधीक्षक	सहसंचालक (पुणे व औसाबाद येथील पदाकरीता) व संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास (ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथील पदाकरीता)	आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.	गृह विभाग	

वर्ग-२ चे अधिकारी

१	२	३	४	५	६	७
२४	संशोधन अधिकारी	उपमंचालक	सह-मंचालक (गुण व औसतबाद येथील पदाधारीता) व संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास (गण, नाशिक, अमरावती व नागपूर येथील पदाधारीता)	आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.	आदिवासी विकास विभाग	
२५	अ) आयुक्तालय ब) अपर आयुक्त कार्यालय. क) आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था. (प्रमाणपत्र समित्यांसह) ड) प्रकर्य कार्यालय	संबंधित उप आयुक्त/सहाय्यक आयुक्त उप आयुक्त उप मंचालक/ सहमंचालकांयवा अन्य संबंधित वर्ग -१ चे अधिकारी प्रकर्य अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकर्य.	सह आयुक्त अपर आयुक्त, आदिवासी विकास सह मंचालक/आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था. अपर आयुक्त, आदिवासी विकास	आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आयुक्त, आदिवासी विकास	आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त, आदिवासी विकास	
२६	नियंत्रणी लघुनेषक	आयुक्त, आदिवासी विकास				
२७	उच्च श्रेणी/निम्न श्रेणी लघुनेषक	विनिर्दिष्ट आर्थिक याकडे नियुक्त असलेल्या लघुनेषकांच्या गोपनीय अहवाला संबंधित अधिकार्यांनी लिहावा.			अपर आयुक्त, आदिवासी विकास	
२८	आयुक्तालयातील कार्यात्मन अधिकार्यांच्या नियंत्रणाखाली असलेले वर्ग-३ व ४ चे कर्मचारी	पदाध्यक्ष प्रकर्य अधिकारी/सहाय्यक आयुक्त.	नजिकचे वर्गक अधिकारी		अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.	वर्ग-३ च इतर सर्वोच्च प्रतिनिधित्वुनीवरील कर्मचार्यांचे गोपनीय अहवाल संबंधित कार्यालयीन पाठविण्यात येतील. वर्ग-४ च्या कर्मचार्यांच्या गोपनीय अहवाल संबंधित कार्यालयीनच जालत वेळे जालीत.

१	२	३	४	५	६	७
२९	अपर आयुक्त कार्यालयान्वित कार्यालय अधिकार्यांच्या नियंत्रणाखालील वर्ग-३ व ४ चे कर्मचारी	सहाय्यक प्रकर्य अधिकारी/ सहाय्यक आयुक्त/ उपआयुक्त.	संबंधित नजवाचा वरिष्ठ अधिकारी	संबंधित अपर आयुक्त (वर्ग-३ बाबत) / प्रकर्य अधिकारी (वर्ग-४ बाबत)	संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास	संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास
३०	पर्व प्रकर्य कार्यालयालील वर्ग -३ व ४ चे कर्मचारी	सहाय्यक प्रकर्य अधिकारी	प्रकर्य अधिकारी	अपर आयुक्त, आदिवासी विकास	वर्ग-३ च कर्मचार्यांचे गो.अ. अपर आयुक्त कार्यालयात तर वर्ग-४ चे कर्मचार्यांचे गो.अ. प्रकर्य अधिकारी कार्यालयात जतन केले जातील.	वर्ग-३ चे इतर सैंगील प्रतिनियुक्तीने असलेल्या कर्मचार्यांचे गो.अ. संबंधित कार्यालयात जतन केले जातील.
३१	गृहपाल (मुलांचे / मुलांचे वयनेमि.इ.)	सहाय्यक प्रकर्य अधिकारी	प्रकर्य अधिकारी	अपर आयुक्त, आदिवासी विकास	अपर आयुक्त, आदिवासी विकास	
३२	कस्तीगृहान्वित वर्ग-३ व ४ चे कर्मचारी	गृहपाल	प्रकर्य अधिकारी		वर्ग-३ च कर्मचार्यांचे गो.अ. अपर आयुक्त कार्यालयात तर वर्ग-४ चे कर्मचार्यांचे गो.अ. प्रकर्य अधिकारी कार्यालयात जतन केले जातील.	
३३	प्राचार्य, आदर्श भ्रात्राशाल्या व एकलव्य टेकनॉलॉजियल स्कूल	अपर आयुक्त, आदिवासी विकास	आयुक्त, आदिवासी विकास	प्रधान संचालक, आदिवासी विकास	आदिवासी विकास विभाग	
३४	वेंद्र प्रमुख	सहाय्यक प्रकर्य अधिकारी (शिक्षण) प्रकर्य कार्यालय	प्रकर्य अधिकारी		अपर आयुक्त, आदिवासी विकास	
३५	कुलप्रमुख, गृहप्रमुख, आदर्श आश्रमशाळा.	प्राचार्य, प्रकर्य अधिकारी	अपर आयुक्त, आदिवासी विकास	अपर आयुक्त, आदिवासी विकास	आयुक्त, आदिवासी विकास	

३	२	३	४	५	६
३६	अवधर्ष विभागाधीन वर्ग- ३ व ४ चे कर्मचारी (शिक्षक कर्मचाऱ्यांसद)	कुलप्रमुख/गृहप्रमुख, आवधर्ष आश्रमशाळा.	प्राचार्य/सहायक प्रमुख अधिकारी		वर्ग-३ चे कर्मचाऱ्यांचे गो.अ अणु आयुक्त कार्यालयात तर वर्ग-४ चे कर्मचाऱ्यांचे गो.अ. प्रमुख अधिकारी कार्यालयात नगण केले जातील.

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा

३७	माध्यमिक मुख्याध्यापक	सहायक प्रमुख अधिकारी (शिक्षण)	प्रमुख अधिकारी, ए.आ. वि.प्र.		अणु आयुक्त, आदिवासी विकास कार्यालय.
३८	शिक्षक (कनिष्ठ महाविद्यालय)	माध्यमिक मुख्याध्यापक	सहायक प्रमुख अधिकारी (शिक्षण)		अणु आयुक्त, आदिवासी विकास कार्यालय.
३९	माध्यमिक शिक्षक	माध्यमिक मुख्याध्यापक	सहायक प्रमुख अधिकारी (शिक्षण)		अणु आयुक्त, आदिवासी विकास कार्यालय.
४०	प्राथमिक शिक्षक	माध्यमिक मुख्याध्यापक	सहायक प्रमुख अधिकारी (शिक्षण)		अणु आयुक्त, आदिवासी विकास कार्यालय.
४१	इतर वर्ग-३ चे कर्मचारी	माध्यमिक मुख्याध्यापक	सहायक प्रमुख अधिकारी (शिक्षण)		अणु आयुक्त, आदिवासी विकास कार्यालय.
४२	वर्ग- ४ चे कर्मचारी	माध्यमिक मुख्याध्यापक	सहायक प्रमुख अधिकारी (शिक्षण)		अणु आयुक्त, आदिवासी विकास कार्यालय.
शासकीय प्राथमिक आश्रमशाळा.					
४३	प्राथमिक मुख्याध्यापक	केंद्र प्रमुख	सहायक प्रमुख अधिकारी (शिक्षण)		अणु आयुक्त, आदिवासी विकास कार्यालय.

१	२	३	४	५	६
४४	प्राथमिक शिक्षक/पदवीधर प्राथमिक शिक्षक	प्राथमिक मुख्याध्यापक	सहायक प्रबन्ध अधिकारी (शिक्षण)		अपर आयुक्त, आदिवासी विकास कार्यालय.
४५	वर्ग-३ चे कर्मचारी	प्राथमिक मुख्याध्यापक	सहायक प्रबन्ध अधिकारी (शिक्षण)		अपर आयुक्त, आदिवासी विकास कार्यालय.
४६	वर्ग-४ चे कर्मचारी	प्राथमिक मुख्याध्यापक	सहायक प्रबन्ध अधिकारी (शिक्षण)		प्रबन्ध अधिकारी कार्यालय.
४७	आदिवासी संगोथन प्रशिक्षण संस्थेतिल वर्ग-३ व ४ चे कर्मचारी (प्रमाणपत्र गतिती सहे)	प्रत्यक्षपणे ज्या राजापत्रित अधिकार्यांच्या हाताखाली काम करित असतील ते अधिकारी	संबंधित उप संचालक.	आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था	वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांच्या घाबतीत संबंधित विभागातील अपर आयुक्त कार्यालये व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांचे गो.अ. संबंधित कार्यालये.
४८	महानिबंधक, सहकार्या संस्था (आदिवासी उपवाजना) आयुक्तालय	आयुक्त, आदिवासी विकास	सचिव, आदिवासी विकास विभाग	सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे	सचिव, सहकार व वस्तुचोरा विभाग
४९	उप निबंधक सहकारी संस्था (अ) आयुक्तालय उप निबंधक सहकारी संस्था (आ) अपर आयुक्ताची कार्यालये	सहनिबंधक अपर आयुक्त	आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त, आदिवासी विकास	सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे	सचिव, सहकार व वस्तुचोरा विभाग
५०	सहकार शाखेचे वर्ग-३ व ४ चे कर्मचारी	संबंधित वरिष्ठ अधिकारी	सह निबंधक/उप आयुक्त.	संबंधित अपर आयुक्त	संबंधित अपर आयुक्त कार्यालय.